

To,
**The Listing & Compliance,
BSE Limited**
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai - 400 001

Date:22.05.2025

Re: BSE – Scrip Code:538668

Dear Sir/Madam,

Subject: Publication of extracts of Audited Financial Results for Q4 FY24-25.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find enclosed herewith extracts of Audited Financial Results for the Quarter And Year ended 31st March,2025 as published in the Active Times- English (Mumbai) and Mumbai Lakshadeep- Marathi (Mumbai).

You are requested to kindly take the above information on records.

Thanking You,
Yours Truly,

**For Meghna Infracon Infrastructure Limited
(Formerly known as Naysaa Securities Limited)**

For MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LTD.



Director

**Vikram Jayantilal Lodha
(Wholetime Director)**

**IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE
GREATER MUMBAI REGION, MUMBAI**
Dharmadaya Ayukta Bhavan, 1st Floor,
Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY
(U/s 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 and Rule 7 & 7A of the Maharashtra Public Trusts Rules, 1951)
Change report No:- ACC/II/3520/2025
Filed by: DR.SHYAM CHANDRABHAN AGRAWAL
In the matter of "SMT. SANJEEVANI CHANDRABHAN AGRAWAL, CHARITABLE TRUST"
P.T.R NO-E-21127(MUMBAI)

All concerned having interest:-
WHEREAS The reporting trustee of the above Trust has filed a Change report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on record of the above named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai viz, 1) Whether this property is the property of the Trust? and could be registered in the name of the above Trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY
Educational building comprising of Basement + Ground + 1st to 7th upper floors, on plot bearing C.S. No. 2872/2 & 2872/3 of village DAHISAR R/C at Suhasin Pawaskar Marg, Vaishalinnagar, Dahisar East- 400068
This is to call upon you to submit your objection, if any, in the matter before the Hon'ble Assistant Charity Commissioner -II, Greater Mumbai Region, Mumbai at the above address of the office or through a pleader within 30 days from the date of publication of this notice. Failing which the change report will be decided and disposed of on its own merits.
Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.
This 20th day of May, 2025.

Seal
Sd/-
(IC) Superintendent- (J),
Public Trusts Registration Office
Greater Mumbai Region, Mumbai.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr_tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/812/2025 Date :- 20/05/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 290 of 2025.
Applicant :- Chintamani "C" Co-Operative Housing Society Ltd.
Add: Mouje Khari, R. N. P. Park, Bhayander (E), Tal. & Dist. Thane-401105

Opponents :- 1. M/s United Construction Co., A Partnership Firm, 2. Anil Parshuram Patil, 3. Dhaneish Parshuram Patil, 4. Shantaram Damodar Patil, 5. Vandana Prabhakar Mhatre, 6. Veena Jaywant Bhoir, 7. Chandrakant Damodar Patil, 8. Kumudini Mahendrapati, 9. Rukminabai Parshuram Patil, 10. Navinbhai Popatlal Shah, 11. Priti Navinbhai Shah, 12. Amit Krushnakumar Varma, 13. Raj Mahal Chs Ltd., 14. Akshita Sahkari Gruhinman Sanstha, 15. M. Jay Jayesh Chs Ltd., 16. Sai Mahal Chs Ltd., 17. Narmada Bhavan Chs Ltd., 18. New Panchratna Chs., 19. Sai Mahal Chs Ltd., 20. Shanti Daya Chs Ltd., 21. Sonal Chs Ltd., 22. Ram Shanaram Ashram, 23. Chintamani A Chs Ltd., 24. Chintamani B Chs Ltd. & others Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **03/06/2025 at 1.30 p.m.**

Description of the Property - Mouje Khari, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
165	30	1	113.75 Sq. Mtr.

Seal
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr_tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/810/2025 Date :- 20/05/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 288 of 2025.
Applicant :- Chintamani "B" Co-Operative Housing Society Ltd.
Add: Mouje Khari, R. N. P. Park, Bhayander (E), Tal. & Dist. Thane-401105

Opponents :- 1. M/s United Construction Co., A Partnership Firm, 2. Anil Parshuram Patil, 3. Dhaneish Parshuram Patil, 4. Shantaram Damodar Patil, 5. Vandana Prabhakar Mhatre, 6. Veena Jaywant Bhoir, 7. Chandrakant Damodar Patil, 8. Kumudini Mahendrapati, 9. Rukminabai Parshuram Patil, 10. Navinbhai Popatlal Shah, 11. Priti Navinbhai Shah, 12. Amit Krushnakumar Varma, 13. Raj Mahal Chs Ltd., 14. Akshita Sahkari Gruhinman Sanstha, 15. M. Jay Jayesh Chs Ltd., 16. Sai Mahal Chs Ltd., 17. Narmada Bhavan Chs Ltd., 18. New Panchratna Chs., 19. Sai Mahal Chs Ltd., 20. Shanti Daya Chs Ltd., 21. Sonal Chs Ltd., 22. Ram Shanaram Ashram, 23. Chintamani A Chs Ltd., 24. Chintamani C Chs Ltd. & others Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **03/06/2025 at 1.30 p.m.**

Description of the Property - Mouje Khari, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
165	30	1	459.83 Sq. Mtr.

Seal
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority**
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr_tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/809/2025 Date :- 20/05/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 289 of 2025.
Applicant :- Sahyadri Co-Operative Housing Society Ltd.
Add: Mouje Khar, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Opponents :- 1. Mr. Govindram Hotchand Mehtani, 2. Smt. Varsha Gagandas Mehtani, 3. Smt. Mira Kanhyalal Sahbandasani, 4. Mr. Nareish Mayaram Sahbandasani, 5. Mr. Jugalkishor Khimji Raj, 6. Smt. Bhagwati Damji Khilani, 7. M/s. Sahyadri Construction Partnership Firm through its Partner i) Mr. Dilip Chandrakant Jadhav, ii) Mr. Sharad Parashuram Mhatre & others Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **03/06/2025 at 12.00 p.m.**

Description of the Property - Mouje Khar, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
202 210	1, 2, 3 8, 10	436.00 Sq. Mtr.

Seal
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE GENERAL PUBLIC that my Client/s namely 1) SMT SAMPADA SANJAY RAUT, 2) MRS. SHAHMALI ASHISH BACCHAV 3) MR. SHARANG SANJAY RAUT are the lawful owners and in actual possession of the flat more particularly described in the Schedule hereunder written. However, my Client/s has inadvertently lost/misplaced the original title document viz. 1. Payment Receipt, 2. Acceptance, Approval and satisfaction of the work letter 3. Certificate of Confirmation of Payment Etc. 4. Possession Letter in respect of the Scheduled Property and the said document is not traceable even after due and diligent search. Any persons having any claim, right, title, interest, benefit, etc. in respect of the Flat more particularly described in the schedule hereunder or any part thereof as and by way of ownership or mortgage or charge or lien or tenancy or otherwise howsoever in respect of the flat particularly described in the schedule are hereby required to give intimation thereof along with documentary evidence in support thereof within 14 (fourteen) days from the date of publication hereof to Mrs. Namrata Nitin Sawant, Advocate, B-23/001-002, RMMS, Anand Nagar Dahisar(East) Mumbai, 400068. Failing which, all such claims in respect of the said original title document and /or scheduled property shall be deemed to have been waived and my Client will proceed on the basis of the title of the Scheduled Property as, clear and free from all encumbrances.

SCHEDULE OF THE PROPERTY
All that the self contained Flat on ownership basis being Flat No. 004 , Ground Floor, admeasuring 649.13 sq. ft. Built up area i.e. 60.306 sq. mtrs. Built up Building No. A-3 , in the Building known as "RASHTRIYA MAZDOOR ANAND NAGAR (UNIT 2)" C.H.S. LTD., situated at Building No. A-3/4, ANAND NAGAR, DAHISAR (EAST) , MUMBAI 400 068 , in Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban on land bearing C.T.S. No. 1298 pt of Village Dahisar, Taluka Borivali Mumbai Suburban District.

Seal
Sd/-
(Namrata Sawant)
Place : Mumbai
Date : 22nd Day of May, 2025 Advocate , High Court, Bombay

GOLDEN CREST EDUCATION & SERVICES LIMITED						
CIN: L51100MH1982PLC443001						
Registered Office: 102, 1 st Floor, 21 Thakur Building, Krantiveer Raigru Marg, Borhatal Lane, Girgaon, Mumbai - 400004, Maharashtra E-Mail: info@goldencrest.in Website: www.goldencrest.in						
EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE 4 th QUARTER AND YEAR ENDED 31 st MARCH 2025 (Rs. In Lakhs)						
(See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)						
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended		
		Audited 31 st March, 2025	Unaudited 31 st December, 2024	Audited 31 st March, 2024	Audited 31 st March, 2025	Audited 31 st March, 2024
1	Total Income	7.25	9.89	10.15	40.89	26.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2.08	6.70	6.91	22.19	8.93
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2.08	6.70	6.91	22.19	8.93
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2.08	6.69	6.91	16.32	6.57
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2.08	6.69	6.91	16.32	6.57
6	Equity Share Capital	524.50	524.50	524.50	524.50	524.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				556.85	540.53
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not Annualised except year ended)					
	Basic & Diluted	0.04	0.13	0.13	0.31	0.13

Note: The above is an extract of the detailed format of quarterly & year ended Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.cse-india.com. The same is also available on the Company's website viz. www.goldencrest.in.

Date: 21st May, 2025
Place: Mumbai

By order of the Board
For Golden Crest Education & Services Limited
Sd/-
Yogesh Lama
Managing Director & CEO
DIN : 07799934

MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED						
(Formerly known as Naysaa Securities Limited)						
Regd. Office: 102/104, Shivam Chambers, S. V. Road, Goregaon (W), Mumbai - 400062						
CIN: L68100MH2007PLC175208.						
• Web: www.meghnarealty.com • Email: info@meghnarealty.com • Tel: 022-42660803						
Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2025						
Rs. in lakhs except per Share Data						
Particulars	Quarter Ended		Year Ended			
	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)
1 Income from operations						
(a) Net sales/income from operations (Net of excise duty)	1,212.16	996.75	1022.76	3987.68	5352.24	
(b) Other income	25.07	3.96	70.56	35.02	215.42	
Total income from operations	1,237.23	1,000.73	1,093.32	4,022.70	5,567.66	
2 Expenses						
(a) Construction Cost	463.92	212.88	45.69	1520.07	45.69	
(b) Purchases of stock-in-trade and share & Securities	-	-	970.65	171.37	4,084.94	
(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities	301.51	62.77	(52.37)	709.57	945.43	
(d) Employee benefits expense	9.67	17.14	8.02	47.45	31.45	
(e) Finance Cost	1.11	1.16	10.47	2.05	25.30	
(f) Depreciation and amortisation expense	9.31	6.95	1.82	18.24	5.78	
(g) Other expenses	58.36	210.41	42.03	404.79	1,020.80	
Total expenses	843.88	511.31	1,026.01	2,902.54	5,241.39	
3 Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	393.35	489.42	67.31	1,120.16	326.27	
4 Extraordinary items	-	-	-	-	-	
5 Profit / (Loss) before tax	393.35	489.42	67.31	1,120.16	326.27	
6 Current Tax	(24.75)	120.32	10.08	131.25	9.04	
7 Minimum Alternate Tax Credit Entitlement	-	-	-	-	-	
8 Taxation Of Earlier Years	4.20	7.29	(1.04)	11.49	-	
9 Deferred Tax	1 (152)	(0.35)	(0.11)	(153)	(0.34)	
10 Net Profit / (Loss) after tax	415.42	362.16	56.38	978.95	317.57	
11 Other Comprehensive Income						
(a) Item that will not be reclassified to profit & loss	(43.25)	(5.41)	0.01	(48.66)	0.01	
12 Income Tax Relating to Items that will not be reclassified to profit & loss	10.89	1.36	-	12.25	-	
14 Total other Comprehensive Income (12-13)	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
15 Total Comprehensive Income for the Period (10+14)	383.06	358.11	56.39	942.54	317.58	
16 Net Profit Attributable to :-						
(a) Owner of the Company	392.47	340.41	58.01	923.78	317.20	
(b) Non Controlling Interest	22.95	21.75	0.37	55.17	0.37	
17 Other Comprehensive Income Attributable to :-						
(a) Owner of the Company	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
(b) Non Controlling Interest	-	-	-	-	-	
18 Total Comprehensive Income Attributable to :-	360.11	336.36	58.02	887.37	317.21	
(a) Owner of the Company	22.95	21.75	0.37	55.17	0.37	
(b) Non Controlling Interest	-	-	-	-	-	
19 Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)	1086.19	1086.19	1086.19	1086.19	1086.19	
19 Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	(87.32)	641.43	
20 Earnings per share (Rs. 10/-) (before Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
21 Earnings per share (Rs. 10/-) (after Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.53	8.50	2.92	

NOTES:

- The Financial Results of the Company for the Quarter and year ended March 31, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on May 21, 2025. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion on the result for the quarter and year ended 31st March, 2025.
- Operating Segment has been identified on the basis of the business activities carried out by the Company. The Company is operating in two segments i.e. Investment and share trading and real Estate segment. Hence as per accounting standard 108, the company has made "segment reporting" for operating segment as per annexure.
- Figures for the quarters ended March 31, 2025 and March 31, 2024 represent the difference between audited figures in respect of full financial year and the figures upto nine months of respectively financial year.
- The format of unaudited quarterly results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30 November, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated 05th July, 2016, Ind AS and Schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with Ind AS.
- These Financial Results will be made available on Company's website viz., www.meghnarealty.com and website of the BSE.
- Figures of previous year/period have been regrouped, reclassified wherever necessary, to make them comparable.

Key Standalone financial information is given below:						
Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2025						
Rs. in lakhs except per Share Data						
Particulars	Quarter Ended		Year Ended			
	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)
1 Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	396.18	407.67	61.62	999.72	323.90	
2 Extraordinary items	0	0	0	0	0	
3 Profit / (Loss) before tax	396.18	407.67	61.62	999.72	323.90	
4 Current Tax	5.25	66.00	8.08	71.25	8.08	
5 Minimum Alternate Tax Credit Entitlement	0	0	0	0	0	
6 Taxation Of Earlier Years	0	1.61	(1.04)	6.22	(1.04)	
7 Deferred Tax	(1.54)	(0.35)	(0.11)	(1.53)	(0.34)	
8 Net Profit / (Loss) after tax	392.47	340.41	54.69	923.78	317.20	
9 Other Comprehensive Income						
(a) Item that will not be reclassified to profit & loss	(43.25)	(5.41)	0.01	(48.66)	0.01	
(b) Income Tax Relating to Items that will not be reclassified to profit & loss	10.89	1.36	0	12.25	0	
10 Total other Comprehensive Income (12-13)	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
11 Total Comprehensive Income for the Period (10+14)	360.11	336.36	54.7	887.37	317.21	
12 Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)	1086.19	1086.19	1086.19	1086.19	1086.19	
13 Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	1109.83	233.33	
14 Earnings per share (Rs. 10/-) (before Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
15 Earnings per share (Rs. 10/-) (after Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.5	8.5	2.92	

The above is an extract of the detailed format of the quarter and financial year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and financial year ended Financial Results are available on: www.bseindia.com and on Company's Website: www.meghnarealty.com.

For Meghna Infracon Infrastructure Limited
(Formerly Known as Naysaa Securities Limited)
Sd/-
MR. VIKRAM J. LODHA
Whole Time Director (Din No. 01773529)

IndusInd Bank Ltd
1st floor, Sangam Tower Church Road, Jaipur-302001

Demand Notice (Under Rule 3 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

SUBSTITUTED SERVICE OF NOTICE U/s 13 (2) OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. Notice is hereby given to the borrowers as mentioned below that since they have defaulted in repayment of the loan facility availed by them from IndusInd Bank Limited (IBL), their loan Credit Facility has been classified as Non-Performing Asset in the books of the Bank as per RBI guidelines thereto. Thereafter, Bank has issued demand notices to below mentioned under respective borrower / Co borrower under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFESI Act) on the last known addresses of the said borrowers thereby calling upon them to repay the entire outstanding amount mentioned in respective demand notice's within 60 days from the date of respective notice's as per details given below, together with further interest at the contractual rate on the below mentioned amount and incidental expenses, cost, charges etc. as stated in the said demand notices. However, the service is also being done by us by way of this publication as per Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (SARFESI Rules).

Name and address of Borrower and Co Borrowers	Demand Notice Date & Outstanding Amount	Description of the Secured Assets/ Mortgaged Properties
1.Mr. Harsimran Singh Anand S/O Tarlochan Singh Anand (Borrower/Mortgagor)	Demand Notices Dated 24/04/2025 INR 1,41,73,208.91/- (One Crore Forty One Lakh Seventy Three Thousand Two Hundred Eight Rupees And Ninety One Paisa Only) is still due and payable by you as on 09-04-2025	All The Piece and Parcel of the property being Unit No. 101, 1st Floor, Anand Villa, Near Starbucks, Plot No. G-38, City Survey No. G-613, Survey No. 411, Hissa No. 1 within the registration Sub-District of Anandhatri District District Mumbai, Santacruz West (Mumbai - 400054 East. As Per Title Document)
2.Ms. Shirin Anand D/O Tarlochan Singh Anand (Co-Borrower)	NPA Date:- 07/04/2025 Loan Account Number -MQL00150N (Loan Against Property)	West: As Per Title Document; North: As Per Title Document; South: As Per Title Document

We hereby call upon the borrower stated herein to pay us within 60 days from the date of this notice, the outstanding amount of more particularly stated in respective Demand notices issued together with further interest thereon plus cost, charges, expenses, etc. thereto failing which we shall be at liberty to proceed against the above Secured Assets/Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules not limited to taking possession and selling the secured asset entirely at the risk of

औषधी वनस्पती लागवड घटकाकारीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१: एकात्मिक फलोत्पादन असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या विकास अभियान अंतर्गत सन २०२४-२६ या वर्षात 'औषधी वनस्पती लागवड' या घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला

संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन घटकाया लाभ होण्यासाठी https://mahadbmnahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

परिशिष्ट क्र. १६
(उपविधी क्र. ३५ अन्वये)

नोटीस

महालक्ष्मी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या: पांडुरंग बुधकर मार्ग, वरली, मुंबई-४०० ०३० या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

मृत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारासाचे नाव	रुम नं.
शकुंतला दामोदर यमजाल	२१/०४/२०२१	सुवर्णा अंबादास कासमपुरी	सी विंग/१७०५
दामोदर हनमंठु यमजाल	११/०४/२००५		

यांनी संस्थेकडे वारस नोंदीबद्दल अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या मंडळलाल /मालमलेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्याबाबतची मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्टीवर आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबद्दल संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई
दिनांक : २२/०५/२०२५

सही/-
अध्यक्ष/सचिव

महालक्ष्मी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यावित

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे कि, **सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** या फ्लॅट क्र. ३८, १ला मजला, लक्ष्मिपूजा 'बी' विंग को-ऑप. ही. सोसायटी लि., जे. आर. बोरीचा मार्ग, कस्तुरबा हॉस्पिटलसमोर, सातरस्ता, जेकम सर्कल, मुंबई-४०००११. (यापुढे **सदर फ्लॅट म्हणून संदर्भ**) या जोगेच्या एकमेव मालक व ताबेदार आहेत. न्याअर्थी सदर फ्लॅट सोसायटीच्या दफ्तरी आणि महामण्यपालिकाे वितरीत केलेल्या ताबा पत्रासमोर **श्री. तक्षिम मोहम्मद** खान यांच्या नावे नमूद आहे. सदर फ्लॅट **श्री. तक्षिम मोहम्मद** खान यांनी त्यांच्या काही आर्थिक आणि वैयक्तिक अडचणीमुळे सन २०१० मध्ये नोटीर कागदपत्रांच्या आधारे विकलेला आहे. तरीसु सदर फ्लॅट आपल्या नावावर हस्तांतरण करण्याकरिता **सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** यांनी संस्थेकडे ना हकत प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे. परंतु सदर फ्लॅटमूळ मूळमालक **श्री. तक्षिम मोहम्मद** खान आणि त्यांच्या कुटुंबातील इत कोणीही व्यक्ती **सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** यांच्या संपर्कात नसल्यामुळे केवळ **सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** यांच्या वैयक्तिक विनंती अर्जाबद्दल आणि त्यांनी सोसायटी मध्ये जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारानर सोसायटीने खालील निर्णय घेतलेला आहे.

खालील सही करणार **सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** याद्वारे लक्ष्मिपूजा 'बी' विंग को-ऑप. ही. सोसायटी लि., चे भांडवल / मालमतेमधील मूळमालक **श्री. तक्षिम मोहम्मद खान** यांचे सदर फ्लॅट व शेअर्स व हित सौ. **रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो** नावे हस्तांतर करण्याबाबत मूळमालक **श्री. तक्षिम मोहम्मद खान** यांचे वासनादर किंवा दावेदार / आक्षेपकर्ता यांच्याकडून खाली नमूद केलेल्या पत्र्यावर दावा /आपत्तीबाबतच्या पुराव्यांच्या प्रतीसह सदर नमुना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** मागवतां आहेत. विहित कालबधीत दावा प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅटवर कोणातही दावा नाही असे समजले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमतेची अनुसूची

निवासी फ्लॅट क्र. ३८, १ला मजला, लक्ष्मिपूजा 'बी' विंग को-ऑप. ही. सोसायटी लि., जे. आर. बोरीचा मार्ग, कस्तुरबा हॉस्पिटलसमोर, सातरस्ता, जेकम सर्कल, मुंबई-४०००११, आणि सदर इमारत लीअर व्हड विभागाचे सौ.एस.क्र.१(भाग) व २(भाग) धारक जमिनीचे व खंड यावर बंधलेली आहे.

ठिकाण: मुंबई
दिनांक: १९.०५.२०२५

सही/-
सौ. रेणू देवी प्रकाशप्रसाद महतो

MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED						
(Formerly known as Naysaa Securities Limited)						
Regd. Office: 102/104, Shivam Chambers, S. V. Road, Goregaon (W), Mumbai – 400062						
CIN: L68100MH2007PLC175208						
• Web: www.meghnarealty.com • Email: info@meghnarealty.com • Tel: 022-42660803						
Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2025						
Rs. in lakhs except per Share Data						
Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	
1 Income from operations						
(a) Net sales/income from operations (Net of excise duty)	1,212.16	996.75	1,022.76	3,987.68	5,352.24	
(b) Other income	25.07	3.98	70.56	35.02	215.42	
Total income from operations	1,237.23	1,000.73	1,093.32	4,022.70	5,567.66	
2 Expenses						
(a) Construction cost	463.92	212.88	45.69	1,520.07	45.69	
(b) Purchases of stock-in-trade and share & Securities	-	-	970.65	171.37	4,084.94	
(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities	301.51	62.77	(52.37)	709.57	945.43	
(d) Employee benefits expense	9.67	17.14	8.02	47.45	31.45	
(e) Finance cost	1.11	1.16	10.47	31.05	25.30	
(f) Depreciation and amortisation expense	9.31	6.95	1.52	18.24	5.78	
(g) Other expenses	58.36	210.41	42.03	404.79	102.80	
Total expenses	843.88	511.31	1,026.01	2,902.54	5,241.39	
3 Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	393.35	489.42	67.31	1,120.16	326.27	
4 Extraordinary items	-	-	-	-	-	
5 Profit / (Loss) before tax	393.35	489.42	67.31	1,120.16	326.27	
6 Current tax	(24.75)	120.32	10.08	131.25	9.04	
7 Minimum Alternate Tax Credit Entitlement	-	-	-	-	-	
8 Taxation Of Earlier Years	4.20	7.29	(1.04)	11.49	-	
9 Deferred tax	(1.52)	(0.35)	(0.11)	(1.53)	(0.34)	
10 Net Profit / (Loss) after tax	415.42	362.16	58.38	978.95	317.57	
11 Other Comprehensive Income	-	-	-	-	-	
12 a) Item that will not be reclassified to profit & loss	(43.25)	(5.41)	0.01	(48.66)	0.01	
13 b) Income Tax Relating to Items that will not be reclassified to profit & loss	10.89	1.36	-	12.25	-	
14 Total other Comprehensive Income (12-13)	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
15 Total Comprehensive Income for the Period (10+14)	383.06	358.11	58.39	942.54	317.58	
16 Net Profit Attributable to :						
a) Owner of the Company	392.47	340.41	58.01	923.78	317.20	
b) Non Controlling Interest	22.95	21.75	0.37	55.17	0.37	
17 Other Comprehensive Income Attributable to :						
a) Owner of the Company	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
b) Non Controlling Interest	-	-	-	-	-	
18 Total Comprehensive Income Attributable to :						
a) Owner of the Company	360.11	336.36	58.02	887.37	317.21	
b) Non Controlling Interest	22.95	21.75	0.37	55.17	0.37	
19 Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)	1,086.19	1,086.19	1,086.19	1,086.19	1,086.19	
20 Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	(87.32)	641.43	
21 Earnings per share (Rs. 10/-) (before Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
21 Earnings per share (Rs. 10/-) (after Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.53	8.50	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.53	8.50	2.92	

NOTES:-

- The Financial Results of the Company for the Quarter and year ended March 31, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on May 21, 2025. The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion on the result for the quarter and year ended 31st March, 2025.
- Operating Segment has been identified on the basis of the business activities carried out by the Company. The Company is operating in two segments i.e. Investment and share trading and real Estate segment. Hence as per accounting standard 108, the company has made "segment reporting" for operating segment as per annexure.
- Figures for the quarters ended March 31, 2025 and March 31, 2024 represent the difference between audited figures in respect of full financial year and the figures upto nine months of respectively financial year.
- The format of unaudited quarterly results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/15/2015 dated 30 November, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated 05th July, 2016, Ind AS and Schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with Ind AS.
- These Financial Results will be made available on the Company's website viz., www.meghnarealty.com and website of the BSE.
- Figures of previous year/period have been regrouped, reclassified wherever necessary, to make them comparable.

Key Standalone financial information is given below:						
Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2025						
Rs. in lakhs except per Share Data						
Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	
1 Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	396.18	407.67	61.62	999.72	323.90	
Extraordinary items	0	0	0	0	0	
Profit / (Loss) before tax	396.18	407.67	61.62	999.72	323.90	
Current tax	5.25	66.00	8.08	71.25	8.08	
Minimum Alternate Tax Credit Entitlement	0	0	0	0	0	
Taxation Of Earlier Years	0	1.81	(1.04)	6.22	(0.34)	
Deferred tax	(1.54)	(0.35)	(0.11)	(1.53)	(0.34)	
Net Profit / (Loss) after tax	392.47	340.41	54.69	923.78	317.20	
Other Comprehensive Income	-	-	-	-	-	
a) Item that will not be reclassified to profit & loss	(43.25)	(5.41)	0.01	(48.66)	0.01	
b) Income Tax Relating to Items that will not be reclassified to profit & loss	10.89	1.36	0	12.25	0	
Total other Comprehensive Income(12-13)	(32.36)	(4.05)	0.01	(36.41)	0.01	
Total Comprehensive Income(12+13)	360.11	336.36	54.7	887.37	317.21	
Paid-up equity share capital / Face Value per share 10/-)	1,086.19	1,086.19	1,086.19	1,086.19	1,086.19	
Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	1109.83	233.33	
Earnings per share (Rs. 10/-)(before Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
Earnings per share (Rs. 10/-)(after Extraordinary Items) (not Annualised)						
(a) Basic	3.61	3.13	0.5	8.5	2.92	
(b) Diluted	3.61	3.13	0.5	8.5	2.92	

The above is an extract of the detailed format of the quarter and financial year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and financial year ended Financial Results are available on: www.bseindia.com and on Company's Website: www.meghnarealty.com.

करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२४ -२६ मध्ये ४ कोटी ४० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतीचे पीकनिहाय आर्थिक मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.

उत्प्रेमथ किंवा मुलेठी, शतावरी, कालीहारी किंवा कण्ठलावी, सफेद मुसळी, गुग्गुळू, मंजिष्ठा, कुटकी, अतिश, जटमासी, अश्वगंधा, द्राक्षी, तुलसी, विदर्भीरक, पिप्पली, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीकरीता प्रतिहेक्टर १ लाख ५० हजार रुपये; गुलाब, रोजमैरी, निशिंगंध,जिरेनियम, कॅमोमाईल, पंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर या महाग सुगंधी वनस्पतीकरीता १ लाख २४ हजार रुपये आणि इतर सुगंधी वनस्पतीकरीता १० हजार रुपये सर्वसाधारण क्षेत्रात ४० टक्के तर अधिसूचित क्षेत्रामध्ये ५० टक्के (२ हेक्टरच्या मर्यादित) अर्धसहस्रयु करण्यात येणार आहे. अशी माहिती जिह्वा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कापोटे यांनी दिली.

नमुना-झेंड

(नियम १०७ चा उपनियम ११ (ड - १))

स्थावर मालमतेकरीता ताबा सूचना

न्याअर्थी खाली सही करणार हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे महागृ सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि. २२/०१/२०२५ रोजी श्री.मिश्रा मारुती पाटील (कर्मदार) या कर्मदारास मागणी (डिमांड) नोटीस पारीत करून नोटीसीतील रकम रु.२२,४९,५१२ /- (अक्षरी रु.बाविस लाख एकोणपन्नास हजार पाचशे बारा मास) परत करण्यासाठी नोटीस मिळाल्याच्या तारखेनुसार कळविले होते व कर्मदारांनी सदर रकम परत करण्यात कसूर केली असल्याकडे खाली सही करणार यांनी दि.०५/०४/२०२५ रोजी जमीची नोटीस पाठवून खाली नमूद मालमत्ता जम केलेली आहे.

कर्मदारांनी रकम परतफेड करण्यास कसूर केल्याने येथे सदर कर्मदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमतेचा ताबा कळवा दि. ०८.२५.२०२५ रोजी त्यांना महागृ सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम ११ (ड-१)) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे.

विशेष: सदर कर्मदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमतेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमतेसंबंधी कोणातही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रकम रु. ८,३३,४३१/- (अक्षरी रु. आठ लाख ३३३ हजार चारशे एकतीस मास) दि. ३०/०४/२०२५ व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील.

कर्मदारांनी रकम परतफेड करण्यास कसूर केल्याने येथे सदर कर्मदार व सर्व जनतेला सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नमूद केलेल्या मालमतेचा ताबा कळवा दि. ०८.२५.२०२५ रोजी त्यांना महागृ सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम ११ (ड-१)) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे.

विशेष: सदर कर्मदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमतेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमतेसंबंधी कोणातही व्यवहार हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांचा बोजा रकम रु.२१,७६, २६९/- (अक्षरी रु.एकवीस लाख शहास हजार दोनशे एकोणसत्तर मास) व त्यावरील व्याज रकमेच्या अधिन राहील.

स्थावर मालमतेचे वर्णन / तपशील

सवली सहकारी गृहनिर्माण संस्था, इमारत क्र.११४, रुम नं. ५२१८, गृप नं -७, सक्कांत देगमुळ मार्ग, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०८३.

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०८.०५.२०२५

सही/-
श्री. जी. व्ही. गजरे

विशेष वसुली व विक्री अधिकारी (महागृ सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

सहका

शिवका

PUBLIC NOTICE

Notice has been given that my clients have agreed to purchase a Flat No. 401, 'A' wing, Fourth floor, Sharda Gram of Sharada Darshan Co-operative Housing Society Ltd., situated at Linking Road, Near Anand Nagar, Dahisar (East), Mumbai 400 068 alongwith shares therein (hereinafter referred to as "the said Flat and the said shares") from 1. Mr. Bhagwanbhai Bhikhabhai Savliya alias Mr. Bhagwanbhai Bhikhabhai Savliya & 2) Mrs. Hansabai Bhagwanbhai Savliya who have purchased the said Flat from Mrs. Manglaben C. Mistry legal heirs and legal representative of late Mr. Chhaganbhai Narshibhai Mistry.

All person having any claim, right, title and interest against or to the above mentioned Flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document's or by virtue of succession, adoption, any suit, litigation, lis-pendence, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road 3, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of Notice hereby by Registered Post A.D., failing which, such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Partner
Place: Mumbai
Date: 22-05-2025

SHARMA & ASSOCIATES
Advocates & Solicitors

सहका

शिवका

BEST EASTERN HOTELS LTD						
Regd. Office: 401, Chartered House, 293/297 Dr. C. H. Street, Mumbai - 400 002. CIN No.- L99999MH1943PLC040199						
EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31ST MARCH, 2025						
(Rs. in Lakhs)						
Sl. No	Particulars	Quarter ended 31/03/2025 Audited	Quarter ended 31/12/2024 Unaudited	Quarter ended 31/03/2024 Audited	Year ended 31/03/2025 Audited	Year ended 31/03/2024 Audited
1	Total income from operations (Net)	140.38	163.85	139.89	637.60	622.09
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(5.67)	(27.96)	(17.38)	0.34	22.17
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5.67)	(27.96)	(17.38)	0.34	22.17
	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.42)	(20.49)	(21.56)	1.03	14.05
	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the Period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(4.68)	(20.82)	(22.23)	(0.73)	13.38
6	Equity Share Capital	168.50	168.50	168.50	168.50	168.50
7	Other Equity	-	-	-	62.25	62.98
8	Earnings Per Share (After extraordinary items)(of Rs. 1/- each)	(0.02)	(0.12)	(0.13)	0.01	0.08
	a) Basic (in Rs.)	(0.02)	(0.12)	(0.13)	0.01	0.08
	b) Diluted (in Rs.)	(0.02)	(0.12)	(0.13)	0.01	0.08

Notes:

- The financial results for the quarter and year ended March 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of its meeting held on May 21, 2025. The statutory auditor have audited the financial results for the year ended March 31, 2025.
- The Company operates only in one Business Segment i.e. Hospitality, hence does not have any reportable segments as per Indian Accounting Standard (Ind AS)-108 "Operating Segments".
- The information presented above is extracted from the audited financial statement, have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule